

87. R. 1,7,11. संधिं गच्छतु रामेण 4,14,28. KĀM. NĪTIS. 9,1. fgg. VARĀH. JOGĀJĀTRĀ 1,13. 15 in Ind. St. 10,166. Spr. (II) 5216. शत्रुणा नक्ति संध्यात्सुस्त्रिणापि संधिना 6371. 6814. fgg. 7185. 7496. KATHĀS. 50, 54. RĀGA-TAR. 4,137. fg. 6,189. 225. BHĀG. P. 8,6,19. 28. HIT. 4,3. VET. in LA. (III) 29,12. — d) Verbindung der Laute in Wort und Satz, die euphonischen Veränderungen zusammenschliessender Laute RV. PRĀT. 2,2,7,13. 7,1. पद° 2,5. स्पर्शाभिसंधयः 4,33. इत्संधौ 14,26. पदात्तपदायोः VS. PRĀT. 3,2. द्वयोर्व्यञ्जनयोः Comm. zu 3,95. स्वर° AV. PRĀT. 4, 114. Comm. zu TS. PRĀT. 2,18. 10,15. 24. fg. Ind. St. 8,120. 464. 10, 407. WEBER, PRATIŚĪNĀS. 109. संधिमात्रं न जानासि माशब्देदकशब्दयोः KATHĀS. 6,117. Verz. d. Oxf. H. 169, a, 1. 23. 173, b, No. 388. 174, b, 4 v. u. संधिमात्रोक्ति Comm. zu VOP. 2,20. संधौ विस्त्रेयास्त्रीलकष्टताः ŚĀH. D. 573. चवारि° ज्ञातानि Ind. St. 8,120. — e) Veranstaltung: सावर्णादृष्टसंधयः (संधि = साधन Schol. der ed. Calc.) समागमाः RAĞH. 19,16. — f) Ort oder Zeit des Zusammentreffens, Berührungspunkt; Zwischenraum, Zwischenzeit: von Wasser und Gewächsen TS. 2,1,9,3. von feucht und trocken 6,4,1,5. 2,4. वैश्वत्स्यं 6,4,1. पृथिवी पूर्वद्वयं द्यौरुत्तरद्वयम् आकाशः संधिः TAITT. UP. 1,3,1. fgg. सीमासंधिषु M. 8,248. 261. संधिषु सीमायाम् 251. न्यसेत गुल्मान्दुर्गेषु संधौ (so v. a. an der Grenze) च MBH. 12,2601. गङ्गायमुनयोः R. 2,54,8. 55,4. ढ° ŚĪRĪS. 11, 22. प्रस्थ° MRGH. 59. शैल्योः H. 1034. सौदामिनीव ब्रह्मदेवसंधिलीना MRĀKĪH. 15,1. स्तनौ° क्लीनौ Spr. (II) 7185. WEBER, RĀMAT. UP. 310. 344. पिधान° KATHĀS. 53,68. कङ्कटवर्मसंधिषु R. 5,80,32. अथ यः प्राणापानयोः संधिः स व्यानः KHĀND. UP. 1,3,3. पर्वप्रतिपदेः WEBER, ĠJOT. 51. Verz. d. Oxf. H. 48, b, 26. त्रेताहापरयोः MBH. 1,272. 3,10310. 12,12953. निशाया दिवसस्य च 7,1969. BHĀG. P. 7,13,5. — g) Fuge, Gelenk: संधौता संधिम् RV. 8,1,12. जानुनोः AV. 10,2,2. ÇAT. BR. 11, 5, 2,2. अस्थि° KARAKA 1,11. 17. °मर्माणि SUÇR. 1,345,21. 14,1. 25,14. 97,10. अंस° 2,29,5. 7. 8. हृदय° 1,35,3. ÇĀRĪŅG. SĀMĪH. 1,5,16. पुच्छ° KĀTJ. ÇR. 17,12,20. NIR. 2,20. MBH. 14,473. सर्वाङ्गसंधिषु (die Länge des Metrums wegen, °संधिषु die neuere Ausg.) HARIV. 12256. संधिर्विक्रामति P. 1,3,41. Schol. RĪ. 1,7. Verz. d. Oxf. H. 311, a, 5 v. u. Spr. (II) 6044. VARĀH. BRĪH. S. 31,8. 43. 52,4. 68,30. 100 (सुस्त्रिणसंधिता). 69,10. 33. AK. 2,6,2,24. 29. H. 588. 613. HALĀJ. 2,368. BHĀG. P. 6,8,8. DHĪRTAS. 93,13. VET. in LA. (III) 13,15. deren hundertundachtzig Ind. St. 2,71. zweihundert JĀĠĪ. 3,102. — h) Berührungspunkt von Himmel und Erde, Horizont ÇAT. BR. 3,2,1,5. 10,5,2,2. ĀÇV. ÇR. 1, 1,23. GRĪH. 3,2,2. — i) die Zeit zwischen Tag und Nacht, Uebergangszeit, Dämmerung (vgl. संध्या) VS. 24,25. TBR. 1,4,5,1. 2,2,9,8. KAUC. 73. MBH. 6,55. पलाहिरात्रसंधयः 11,173. VARĀH. BRĪH. S. 48,69. du. ÇAT. BR. 1,6,2,55. 3,4,4,13. ĀPAST. im Comm. zu TBR. 1,164,6. BHĀG. P. 10,16,62. प्राञ्जध्यसंधिषु दिनस्य VARĀH. BRĪH. S. 30,17 nach UTPALA = उद्यमध्याङ्गास्तमयकालेषु. — j) Nath: याति शतधा पत्कचुकुके संधयः Spr. (II) 2484. — k) Falte: वस्त्रसंध्यत्तर्गता eine Wanze PAÑĪAT. 62,13. an einer Binde SUÇR. 1,68,11. — l) eine in der Mauer (von Dieben) gemachte Öffnung, Bresche TRIK. 2,10,9. 3,3,225. H. 985. Schol. H. an. MED. HALĀJ. 4,86. 5,49. संधिं क्लिप्त्वा M. 9,276. MRĀKĪH. 46,25. 47,2. 8. 48,13. DAÇAK. 71,4. DHĪRTAS. 88,4. — m) am Auge heissen so fünf

Verbindungen der Bestandtheile desselben, z. B. des Weissen mit dem Dunkeln, des Dunkeln mit der Linse WISE 292. SUÇR. 2,303,11. 15. 306,16. 307,1. ÇĀRĪŅG. SĀMĪH. 1,7,88. — n) die weibliche Scham TRIK. 2,6,22. 3,3,225. H. an. MED. — o) Theil, Stück; = भेद TRIK. 3,3,225. H. an. कठिन्याः Schol. zu NAISH. 22,54. चतुः°, त्रि° द्वि° aus vier, drei, zwei Theilen zusammengesetzt AIR. BR. 1,25. कानन° Waldpartie HARIV. 9004. — p) N. eines Stotra (am Uebergang zweier Tage) AIR. BR. 3,44. 4,6. 10. ÇAT. BR. 5,5,2,4. 13,5,2,10. PAÑĪAT. BR. 9,1,20. 3, 4. 20,1,1. — q) in der Dramatik Bez. a) der fünf Fugen im Drama (मुख, प्रतिमुख, गर्भ, विमर्श und निर्वक्त्राण) H. an. MED. (hier मुखायङ्गे zu lesen). DAÇAR. 1,21. fg. ŚĀH. D. 321. 330. fg. 126,15. KUMĀRAS. 7,91. zwei Saṃdhi im Dhūrtanartaka Verz. d. Oxf. H. 138, b, No. 274. इति प्रथमाहःसंधिः DHĪRTAS. 87,5. कथा° eine Fuge in einer Erzählung (wo nämlich diese durch eine andere Erzählung unterbrochen wird) KATHĀS. 27,10. 59. 74,35. 89,100. 93,7. 118,8. — β) eines der 14 Glieder im Nirvahaṇa (Katastrophe) DAÇAR. 1,45. fg. ŚĀH. D. 391. fg. — r) = सावकाश MED. — s) N. pr. eines Mannes gaṇa शिवादि zu P. 4,1,112. eines Sohnes des Prasucruta BHĀG. P. 9,12,7. — t) कर्मसंधिषु fehlerhaft für कर्मसङ्गिषु Spr. (II) 4735. — 3) f. (nach TBR. Comm.) die Genie der Verbindung VS. 30,9. — Vgl. ऋतु° (auch JĀĠĪ. 1,146), कपाट°, कपाल°, काञ्चन°, काण्ड°, ग्रन्थ°, त्रिषंधि, दुः°, दृढसंधि, द्विषंधि, धृतसंधि, ध्रुव°, निः°, पद°, पर्व°, पाषाण°, भ्रम°, महासंधिविग्रह, मेघ°, वयः°, शरीर° (auch MRĀKĪH. 48,24), शैल° und संध.

संधिक 1) am Ende eines adj. comp. von संधि Gelenk: कोपकम्पाङ्ग° KATHĀS. 52,49. — 2) m. eine Art von Fieber Verz. d. Oxf. H. 319, b, No. 758; vgl. संधिग. — 3) f. या das Brennen geistiger Getränke (मद्यसंधान) ÇABDAR. im ÇKDR.

संधिग = संधिक 2) Verz. d. Oxf. H. 318, b, 2 v. u.

संधिगुप्त n. Bez. eines künstlichen Satzes, in welchem durch euphonische Lautveränderungen der Sinn versteckt wird, Verz. d. Oxf. H. 122, b, 25.

संधिचौर m. ein durch eine Öffnung in der Mauer einbrechender Dieb H. an. 6,2. MED. k. 78. 235. ÇABDAM. im ÇKDR.

संधिच्छेदक m. dass. VJUP. 127.

संधिज adj. 1) aus einer Verbindung —, — Uebergangszeit u. s. w. entsprungen: अक्षोरात्राः ÇĀRĪŅG. GRĪH. 3,13. KAUC. 73. — 2) aus einem grammatischen Saṃdhi entstanden RV. PRĀT. 2,13. Comm. zu AV. PRĀT. 3,56. ऋ° RV. PRĀT. 13,8. — 3) den Verbindungsstellen (des Auges) angehörig SUÇR. 2,306,19. — 4) durch Destillation (vgl. संधान, संधिका) gewonnen; n. Branntwein KĀÇIKH. im ÇKDR.; vgl. संधित und संधय.

संधिजीवक adj. der auf unredliche Weise Geld erwirbt (wörtlich von Breschen lebend) TRIK. 3,1,9. H. 475. HĀR. 44.

संधित s. u. संधय्.

संधितस्कार m. = संधिचौर H. an. 3,31.

संधित्सु (vom desid. von 1. धा mit सम्) adj. ein Bündniss —, Frieden zu schliessen wünschend KĀM. NĪTIS. 9,76.

संधिन् (von संधि) 1) m. ein Minister für Bündnisse (neben विग्रही) R. ed. GORR. Bd. VII, S. 341. — 2) f. संधिनी eine rindernde Kuh (nach